

चितळी आसवनीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून निधी वितरित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन निर्णय क्रमांक :- पविम-२०२४/प्र.क्र.३४/उद्योग-१०  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- १७ जानेवारी, २०२५.

- वाचा :-** १) वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्र :- अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि. ०१ एप्रिल, २०२४.
- २) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्रमांक :- पविम-२०२४/प्र.क्र.३४/उद्योग-१०, दि. १८ जून, २०२४.
- ३) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्रमांक :- पविम-२०२४/प्र.क्र.३४/उद्योग-१०, दि. १३ ऑगस्ट, २०२४.
- ४) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्रमांक :- पविम-२०२४/प्र.क्र.३४/उद्योग-१०, दि. २५ नोव्हेंबर, २०२४.

**शासन निर्णय :-**

चितळी आसवनी लि.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरीता दरमहा निवृत्तीवेतन व तदनुषंगिक बाबी वितरित करण्यासाठी रु. ३,००,२६,०००/- (अक्षरी रुपये तीन कोटी सव्वीस हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.

चितळी आसवनी लि. च्या निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना सन २०२४-२५ या वित्तीय वर्षामध्ये खालीलप्रमाणे निवृत्तीवेतन व तदनुषंगिक बाबी (७% प्रशासकीय खर्चासह) याकरीता खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे.

अ. क्र.	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	तपशील	रक्कम
१)	पविम-२०२४/प्र.क्र.३४/उद्योग-१०, दि. १८ जून, २०२४	१) माहे मार्च २०२४ ते जून २०२४ या चार महिन्यांची निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन (७% प्रशासकीय खर्चासह) २) माहे जुलै, २०२३ ते नोव्हेंबर, २०२३ या कालावधीची प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकी (७% प्रशासकीय खर्चासह)	रु. १,००,०८,०००/-
२)	पविम-२०२४/प्र.क्र.३४/उद्योग-१०, दि. १३ ऑगस्ट, २०२४	१) माहे जुलै, २०२४ ते ऑक्टोबर, २०२४ या चार महिन्यांची निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन (७% प्रशासकीय खर्चासह) २) माहे जानेवारी, २०२४ ते जून, २०२४ या कालावधीची प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकी (७% प्रशासकीय खर्चासह)	रु. ९१,६२,४२७/-

		३) दि. ०१.०१.२०१६ ते दि. ३१.१२.२०१८ या कालावधीच्या सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनातील फरकाच्या थकबाकीचा पाच हफत्यातील चौथा हफता	
३)	पविम-२०२४/प्र.क्र.३४/उद्योग-१०, दि. २५ नोव्हेंबर, २०२४	वित्त विभाग, शासन निर्णय, दि. १६ जानेवारी, २०२४ अन्वये ८० वर्षे व त्यावरील निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनातील वाढीची माहे जानेवारी, २०२४ ते ऑक्टोबर, २०२४ या कालावधीची थकबाकी	रु. ६,६५,२४०/-
	<b>एकूण वितरीत केलेली रक्कम</b>		<b>रु. १,९८,३५,६६७/-</b>

उपरोक्तप्रमाणे वितरीत केलेल्या रु. १,९८,३५,६६७/ इतक्या रकमेतून एकूण रु. १,९१,७०,४२७/- इतका प्रत्यक्ष खर्च झालेला असून उर्वरीत रु.६,६५,२४०/- इतकी रक्कम बीडीएस प्रणालीवर शिल्लक आहे.

२. चितळी आसवनी लि.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर, २०२४ ते फेब्रुवारी, २०२५ पर्यंतचे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन (७%प्रशासकीय खर्चासह) अदा करण्याकरीता सन २०२४- २५ या वित्तीय वर्षात रु.३,००,२६,०००/- इतक्या अर्थसंकल्पित तरतूदीतून रु.८६,६०,०००/- (अक्षरी रुपये शहाऐंशी लक्ष साठ हजार फक्त) इतका निधी खालील लेखाशीर्षातर्गत अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर ( BDS वर ) वितरित करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

मागणी क्र- के-७

मुख्य लेखाशिर्ष -२८५२, उद्योग,

१९९ इतर अशासकीय संस्थांना सहाय्य

(००) (०१) पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळास चितळी आसवनीच्या

कर्मचा-यांच्या निवृत्तीवेतनाचा खर्च भागविण्यासाठी सहाय्य ( अनिवार्य )

(२८५२०४६१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर)

३. सदरचा शासन निर्णय हा वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र. ०४/२०२५/व्यय-१६, दि. ०९ जानेवारी, २०२५ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११७१३१४०५९११० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अजित सासुलकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र-१(लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

- ४) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- ५) व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, दुसरा मजला, कुबेरा चेंबर्स, डॉ.राजेंद्र प्रसाद पथ, संचेती हॉस्पिटल समोर, शिवाजी नगर, पुणे-४११ ००५.
- ६) अवर सचिव (प्रशा-१), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ७) निवडनस्ती (उद्योग-१०), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.